

## श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी)

सभा क्र. ०४/ २०१२  
स्थळ - शिर्डी कार्यालय

दिनांक ३१.०३.२०१२  
वेळ- सकाळी १०.०० वाजता

मा.विधी व न्याय विभाग, मंत्रालय- ३२ यांचेकडील दि.२७.०३.२०१२ रोजीचे अधिसूचनेनुसार एकूण १५ सदस्यांची श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समिती अस्तित्वात आली होती. तथापि सदरचे अधिसूचनेनुसार गठीत झालेल्या समितीस श्री.शैलेश सुंदरराव देठे यांनी मा.मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात जनहित याचीका क्र.२७/ २०१२ तसेच दिवाणी अर्ज क्र.३५४६/ २०१२ दाखल करून आव्हान दिले आहे.

सदरचे जनहित याचीकेमध्ये मा. औरंगाबाद खंडपीठाने दि.३०.०३.२०१२ रोजी हुकूम करून मा.विधी व न्याय विभागाकडील अधिसूचनेनुसार दि.२७.०३.२०१२ रोजी गठीत झालेल्या श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीला अंतरिम स्थगिती देऊन मा.जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली मा.जिल्हाधिकारी, अहमदनगर व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी या त्रिसदस्यांच्या समितीने पुढील आदेश होईपर्यंत श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीचे कामकाज पहावे असे आदेशीत केलेले आहे.

त्यानुसार दि.३०.०३.२०१२ पासून या समितीने कार्यभार स्वीकारून कामकाज पहाण्यास सुरुवात केली आहे.

सदरहू समितीची सभा आज दि.३१.०३.२०१२ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थानचे शिर्डी येथील जनसंपर्क कार्यालय सभागृहामध्ये सुरु झाली.

या सभेस खालील सदस्य उपस्थित होते.

०१. मा.श्री.जयंत दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर, अध्यक्ष
०२. मा.डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी, अहमदनगर, सदस्य
०३. श्री.किशोर मोरे, कार्यकारी अधिकारी, सदस्य

सालाबादप्रमाणे दि.३१.०३.२०१२ ते दि.०२.०४.२०१२ अखेर श्री साईबाबा संस्थान तर्फे श्री रामनवमी उत्सव साजरा करणेत येत आहे. सदर उत्सवासाठी संस्थानचे वतीने करावयाचे सर्व कामाचे परिपूर्ण नियोजन केलेले असून त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे. या संदर्भात समितीने केलेल्या सर्व तयारीचा आढावा घेतला. दक्षिणा पेटी मोजणी कक्षाकडे भेट देऊन पहाणी करण्यात आली. तसेच भक्तांचे दर्शनलाईनमध्ये जाऊन समक्ष पाहणी केली.

**निर्णय क्र. २६१** मा.व्यवस्थापन समितीचे दि.०३.०५.२००५ चे सभेतील निर्णय क्र.१७९ (A) नुसार अधिनियम २००४ मधील कलम २० (४) नुसार धनादेश व बँकेस देण्यात येणाऱ्या धनकर्षासाठीच्या पत्रावरील स्वाक्षरीचे अधिकार विस्तारीत करणेत आलेले आहेत. त्यानुसार व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष व मा.उपाध्यक्ष यांचेपैकी कोणाही एकाची स्वाक्षरी तसेच मा.कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी याप्रमाणे स्वाक्षऱ्यांचे अधिकार देण्यात आले आहेत व त्यानुसार आजपर्यंत कार्यवाही चालू आहे.

परंतु आजचे सभेत सविस्तर चर्चा होऊन उपरोक्तप्रमाणे झालेला निर्णय रद्द करणेत येऊन यापुढे धनादेश व बँकेस देण्यात येणाऱ्या धनकर्षासाठीच्या पत्रावरील स्वाक्षरीचे सुंपर्ण अधिकार मा.कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करणेत यावे, असे ठरले.

यानंतर सभा समाप्तीची घोषणा करणेत आली.

स्वाक्षरीत/-  
(किशोर मोरे)  
कार्यकारी अधिकारी  
सदस्य

स्वाक्षरीत/-  
(डॉ.संजीवकुमार)  
जिल्हाधिकारी, अहमदनगर  
सदस्य

स्वाक्षरीत/-  
(जयंत कुलकर्णी)  
मुख्य जिल्हा न्यायाधीश  
अध्यक्ष

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी